

राज्य सार्वजनिक उपक्रमांनी
त्यांच्यासंदर्भातील माहिती संकेत
स्थळावर (वेबसाईटवर) भरणेबाबत
(upload) तसेच वित्त विभागाशी होणारा
पत्रव्यवहार ऑनलाईन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: शासाउ-१०.११/प्र.क्र.११/साउ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई - ४०००३२

तारीख: १८ मार्च, २०१३.

प्रस्तावना —

केंद्र शासनाने राज्य सार्वजनिक शासनाच्या उपक्रमांची जमा-खर्च, नफा-तोटा पत्रक इत्यादी स्वरूपाची, सन २००५-०६ पासूनची वर्षनिहाय माहिती अपलोड करण्यासाठी dpeslpe.nic.in ही वेबसाईट विकसित केली आहे. या वेबसाईटवर राज्य सार्वजनिक उपक्रमांमार्फत सन २००५-०६ ते २००७-०८ पर्यन्तच्या आर्थिक वर्षाची माहिती अपलोड करण्यात आली असून त्यापुढील २००८-०९ व २००९-१० या आर्थिक वर्षाची माहिती अपलोड करण्याचे काम उपक्रमांमार्फत सुरु आहे. माहिती अपलोड केल्यानंतर सदर वेबसाईट विहित कालावधीनंतर केंद्र शासनाकडून बंद करण्यात येते, त्यामुळे या वेबसाईटवर उपक्रमांनी भरलेली माहिती पाहता येऊ शकत नाही. तसेच केंद्र शासनाने अपेक्षित केलेली माहिती मर्यादित स्वरूपाची आहे. राज्य सार्वजनिक उपक्रमासंदर्भातील धोरणात्मक निर्णय वित्त विभागांमार्फत घेण्यात येतात. अशावेळी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्व उपक्रमांकडून माहिती प्राप्त करून घ्यावी लागते. तसेच, खासदार, विधानमंडळाचे सदस्य अथवा खाजगी व्यक्ती यांचेकडून उपक्रमांची एकत्रितपणे माहिती मागविण्यात येते. अशावेळी देखील संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत सर्व उपक्रमांकडून पत्रव्यवहाराद्वारे माहिती मागविण्यात येते. तथापि, उपक्रमांकडून अशी माहिती प्राप्त करून घेण्यात येणारी अडचण, होणारा कालापव्यय व टपालाचा खर्च तसेच पत्रव्यवहार ऑनलाईन करणे/पेपरलेस कार्यालय करणे याबाबतचे शासनाचे धोरण लक्षात घेऊन केंद्र

शासनाच्या वेबसाईटच्या धर्तीवर, राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रमांची वेबसाईट विकसित करून त्यावर उपक्रमांनी त्यांची माहिती अपलोड करून ती अद्ययावत ठेवणे इत्यादी बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय—

राज्य सार्वजनिक उपक्रमांची माहिती अपलोड करण्यासंदर्भातील केंद्र शासनाच्या dpslpe.nic.in या वेबसाईटच्या धर्तीवर राज्य शासनाने स्वतंत्र वेबसाईट विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाची वेबसाईट विकसित करून ती मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या उपयोगाकरीता मंत्रालयाच्या होमपेजवर वित्त विभागाच्या विषयतालिकेमध्ये “सार्वजनिक शासकीय उपक्रमांची माहिती” अशी दर्शविण्यात आली आहे.

२. तसेच राज्य सार्वजनिक उपक्रमांनी त्यांची माहिती ऑनलाईन भरण्याकरीता <https://mahaonline.gov.in> या वेबसाईट वरील portal वर क्लिक करावे. तदनंतर mahaonline च्या होमपेजवरील “PSU सार्वजनिक उपक्रमांची माहिती” ही लिंक open केल्यानंतर उपक्रमाने त्यांचा आयडी व पासवर्ड लॉगइन करावा. प्रत्येक उपक्रमास त्यांचा आयडी व पासवर्ड यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानंतर प्रत्येक उपक्रमाने सदर वेबसाईटवरील खालील प्रपत्रे भरावयाची आहेत:-

(१) Proforma:-या शिर्षकाखाली पुढीलप्रमाणे एकूण ११ प्रपत्रे अंतर्भूत करण्यात आली असून ती सदर वेबसाईटवर उपलब्ध आहेत:-.

(i) Company profile (ii) Balance sheet (iii) Profit & Loss (iv) Other miscellaneous
(v) Land Details (vi) Staffing pattern (vii) Board of Directors (viii) Annual Report (ix) Project details (x) Comments of the AG (xi)Capital Budget

उपक्रमांनी उपरोक्त प्रपत्रातील सर्व मुद्यांची सन २००५-०६ आर्थिक वर्षापासूनची वर्षनिहाय माहिती भरावयाची आहे.सर्व मुद्यांची माहिती भरल्यानंतर सदर माहिती योग्य भरली असल्याबाबत खातरजमा करून तदनंतरच submit करावी. तदनंतर उपक्रमाशी संबंधित प्रशासकीय विभागाने सदर माहिती तपासून confirm (प्रमाणित) करावी. उपक्रमांशी संबंधित सर्व प्रशासकीय विभागांना लॉग-ईन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिला आहे

(२) Annual reports:- या शिर्षकाखाली उपक्रमांनी त्यांच्या वार्षिक लेख्यांची प्रत अपलोड करावी.

(३) CAG Report:- या शिर्षकाखाली नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या वाणिज्यिक अहवालातील उपक्रमाशी संबंधित शिफारशी उपक्रमाने अपलोड कराव्यात. तथापि नियंत्रक व महालेखापाल यांची www.cag.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्याचे विचाराधिन आहे.

(४) Publication:- या शिर्षकाखाली सार्वजनिक उपक्रमासंदर्भातील वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेले/येणारे महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रक, तसेच सार्वजनिक उपक्रम समिती अहवाल इत्यादी अपलोड करण्यात येणार आहेत.

३. सदर वेबसाईट विकसित झाल्यामुळे राज्य सार्वजनिक उपक्रमांकडून माहिती प्राप्त करण्यासाठी उपक्रम अथवा प्रशासकीय विभाग यांच्यासोबत होणारा परंपरागत कागद स्वरूपातील पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. यापुढे सार्वजनिक उपक्रम अथवा प्रशासकीय विभाग यांच्या सोबत जोडणारा पत्रव्यवहार हा उपरोक्त वेबसाईट वरील होमपेजवर update news या मथळ्याखाली online पध्दतीने करण्यात येईल. वरीलप्रमाणे दैनंदिन पत्रव्यवहार पाहण्यासाठी प्रत्येक उपक्रमाने सदर वेबसाईट दररोज नियमितपणे पाहणे व त्या अनुषंगाने त्वरीत कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात येत आहे.

४. राज्य सार्वजनिक उपक्रमांनी त्यांची सन २००५-०६ ते २०११-१२ पर्यंतची सर्व प्रपत्रातील माहिती दिनांक २९/६/२०१३ पर्यंत भरणे बंधनकारक करण्यात येत आहे.

५. उपरोक्त मुदतीनंतर ज्या उपक्रमांनी माहिती भरलेली नाही अथवा एखाद्या उपक्रमाने माहिती पूर्ण भरलेली नसल्यास, त्या उपक्रमांशी संबंधित प्राप्त होणारी प्रकरणे उदा. वित्तीय मान्यता, प्रशासकीय मान्यता, धोरणात्मक बाबी इत्यादी स्वरूपातील प्रकरणांवर वित्त विभागामार्फत कोणताही विचार करण्यात येणार नाही. अशी प्रकरणे वरील कारणास्तव प्रशासकीय विभागाने संबंधित उपक्रमांकडे निर्णयाविना परत पाठवावीत व माहिती भरण्याबाबत उपक्रमांकडे पाठपुरावा करावा.

६. उपक्रमांनी सन २००५-०६ ते २०११-१२ पर्यंतची माहिती भरल्यानंतर यापुढे ती वेळोवेळी अद्ययावत देखील ठेवण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा वरील परिच्छेद क्र.५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

७. सदर वेबसाईटवर उपक्रमांची माहिती भरण्याबाबत दिनांक १०/१/२०१३ रोजी वित्त विभागामध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये महा-ऑनलाईन लि.मधील तज्ञांनी उपक्रमातील संबंधित अधिका-यांना वेबसाईटवर माहिती अपलोड करण्याबाबत संपूर्ण प्रकिया समजावून सांगितली आहे. या वेबसाईटवर माहिती भरण्याबाबत कोणत्याही स्वरुपाची तांत्रिक अडचण असल्यास / आल्यास महाऑनलाईन कंपनीसोबत थेट संपर्क साधण्यासाठी वेबसाईटवर दूरध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच सार्वजनिक उपक्रम कक्षासोबत होणारा आगामी पत्रव्यवहार जलदगतीने होण्याकरीता uspsu.finance@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्याचा वापर करावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३१८१६३७३४७००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शं. ग. सातपुते)

शासनाचे उप सचिव, वित्त विभाग

प्रत,

- १) मा.राज्यपालांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव,
- ३) मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन,
- ४) सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई,
- ५) सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सचिव,
- ६) अतिरीक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,

- ७) सर्व राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ८) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
- ९) वित्त विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव,
- १०) वित्त विभागातील सर्व कार्यासन अधिकारी,
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- १३) बहूजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१
- १४) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बॅरक क्र.१, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई-२०,
- १५) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४,
- १६) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई-१३,
- १७) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस(आय)समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई-३५,
- १८) नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-२१,
- १९) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८,
- २०) निवड नस्ती, सार्वजनिक उपक्रम शाखा